

SOBHAYGYA MERCANTILE LIMITED
 Regd. Address:- B 8-61, Floor 8, Plot No 210 B Wing Mittal Tower, Free Press Journal Marg Nariman Point, Mumbai, Mumbai City, 400021
 CIN - L45100MH1983PLC031671

NOTICE

Notice is hereby given that, pursuant to the Regulation 29 read with the Regulation 47 (1) (a) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, due to pandemic situation there is delay in obtaining financial results, the Meeting of the Board of Directors of the Company which is originally scheduled on Tuesday, 15th September, 2020 is postponed and re-scheduled on Tuesday, 22nd September, 2020 at 04.00 P.M. at the Corporate office of the company Situated at 528,1st floor, Bhamburda House, near GeWell Hospital, Chantoli, Nagpur, Maharashtra 440012 to consider the Unaudited Financial Results along with the Limited Review Report for Quarter ended 30/06/2020 and any other business with the permission of the chair.

Further details are available on www.sobhaygyamercantile.com and www.bseindia.com

For Sobhaygya Mercantile Limited
 Sd/-
 Shrikant Bhargadya
 Director

Place: Mumbai
 Date: 15/09/2020

DEEPLYOTI TEXTILES LIMITED
 CIN: L27200MH1904PLC03939
 Regd. Off: Chenzon Flat 1,1st Floor,JVPD Scheme
 Ghatghar Cross Road No 7, Mumbai-400 049
 Standalone Unaudited Financial Results
 for the Quarter ended June 30,2020 (Rs In Lakhs)

Particulars	Quarter ended		Year ended	
	June 30,2020 Unaudited	March 31,2020 Audited	June 30,2019 Unaudited	March 31,2019 Audited
Operating Income	53.05	573.52	428.94	1,909.29
Other Income	5.02	4.82	7.69	34.98
Interest	-	-	-	-
Net Profit/(Loss) before tax	(8.28)	(2.72)	(2.67)	(18.87)
Tax	0.07	-	(0.67)	-
Net Profit/(Loss)	(8.33)	(2.44)	(1.65)	(17.77)
Equity Share Capital	501	501	501	501
Reserves	-	-	-	536.43
Earnings Per Share (of Rs 10/- each)				
Basic	(0.17)	(0.05)	(0.03)	(0.38)
Diluted	(0.17)	(0.05)	(0.03)	(0.38)

Notes:
 (1) The above unaudited results were reviewed by the Audit Committee at its meeting held on 15th September, 2020 and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on that date.
 (2) The above unaudited results are an extract of the detailed of the Unaudited Results for the Quarter ended June 30, 2020 filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.
 (3) COVID-19 has impacted us in very big way. Our consumers are situated in Bhamburda, which is the production center for the manufacture of cloth made out of yarn distributed us. Since Bhamburda is closed our sales have gone down and the future is bleak. We normally in Bhamburda and Bhamburda open again.

The full format of the Results for the Quarter ended June 30,2020 is available on the MSEI Stock Exchange website (www.mseil.in) and on the website of the Company www.deelyoti.com

No adjustment required in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules.

For Deelyoti Textiles Limited
 Sd/-
 Sanjay G Munde
 Whole-time Director
 (DIN: 01205282)

Place : Mumbai
 Dated : 19th September, 2020

JAMES WARREN TEA LIMITED
 CIN : L15481AS2003PLC009345
 Registered Office : Chozdon Tea Estate, P.O. : Borjanagan, Dist. : Tirunelveli, Assam 786150. Tel : 03759 247922 Corporate Office : 12, Parkside Street, Kolkata-700071
 Telephone : 91-33-45911000, Tele fax: 91-33-40041919
 Email: investor@jameswarrentealtd.com Website: www.jameswarrentealtd.com

Extract of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter Ended 30th June, 2020 (Rs Lakhs)

Sl. No. Particulars	3 months ended on		12 months ended on	
	30.06.2020 Unaudited	31.03.2020 Audited	30.06.2019 Unaudited	30.06.2019 Audited
1 Total Income from operations	1,885.77	14,575.49	3,445.47	468.50
2 Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	234.03	425.82	468.50	-
3 Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	224.08	425.82	468.50	-
4 Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	192.29	296.88	361.88	-
5 Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	213.74	246.31	226.41	-
6 Equity Share Capital	1794.5	14431.59	3377.87	-
7 Other Equity (Excluding Revaluation Reserve)	997.91	8,231.89	488.53	-
8 Earnings per share (of ₹10/- each) (for continuing and discontinued operations)**				
Basic	2.73	3.90	3.89	-
Diluted	2.73	3.90	3.89	-

Notes:
 1. The above unaudited consolidated financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 15th September, 2020.

By Order of the Board of Directors
 For James Warren Tea Limited
 Sd/-
 Sandip Das
 (Whole-time Director) DIN: 07979791

Place : Kolkata
 Dated : 15/09/2020

LLOYDS METALS AND ENERGY LIMITED
 Regd. Office : Plot No A-1-2, MDC Ase, Ghagha, Dist. Chandrapur, Maharashtra-442 908
 CIN - L40300MH1977PLC018594 Website: www.lloyds.in Email ID: investor@lloyds.in

NIL STATEMENT OF DEVIATION/VARIATION IN UTILIZATION OF FUNDS RAISED

Name of listed entity	Lloyds Metals and Energy Limited
Mode of Fund Raising	Preferential Issue of Convertible Warrants & Optionally Fully Convertible Debentures (OFCDBs)
Date of Raising Funds of ₹2,40,00,000 Convertible Warrants	19 th June, 2020
Amount Raised (25% of the value of warrant was received for ₹2,40,00,000 Convertible warrants) - (A)	Rs. 4,50,00,000/-
Date of Raising Funds of ₹2,08,50,000 Optionally Fully Convertible Debentures (OFCDBs)	29 th June, 2020
Amount Raised for Optionally Fully Convertible Debentures (OFCDBs) - (B)	Rs. 19,98,75,000/-
Total amount Raised (A+B)	Rs. 24,48,75,000/-
Report filed for Quarter ended	30 th June, 2020
Monitoring Agency	Not Applicable
Monitoring Agency Name, if applicable	Not Applicable
Is there a Deviation / Variation in use of funds raised	No
If yes, whether the same is pursuant to change in terms of a contract or objects, which was approved by the shareholders	Not Applicable
If Yes, Date of shareholder Approval	Not Applicable
Explanation for Deviation / Variation	Not Applicable
Comments of the Audit Committee after review	Nil
Comments of the auditors, if any	Nil

Objects for which funds have been raised and where there has been a deviation: Not Applicable

For Lloyds Metals and Energy Limited
 Sd/-
 Babulal Agarwal
 Managing Director
 (DIN: 00025289)

Date: 14/09/2020
 Place: Mumbai

SVC INDUSTRIES LIMITED
 (Formerly known as SVC Superchem Limited)
 [CIN: L15100MH1989PLC053232]
 Regd. Off.: Office 301, 3rd Floor, Shubham Centre - 1, Near Holy Family Church,
 491, Cardinal Gracious Road, Andheri (East), Mumbai - 400 099. Tel no: 022-28324296
 Email : svcindustriesltd@gmail.com Website : www.svcindustriesltd.com

EXTRACT OF THE STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30th JUNE 2020

Particulars	Quarter Ended (Unaudited)		Year Ended (Audited)	
	30.06.2020	31.03.2020	30.06.2019	31.03.2020
Total Income	9.82	6.82	30.25	45.70
Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items)	(53.58)	(86.04)	57.96	(290.96)
Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional items)	(53.58)	(86.04)	57.96	(290.96)
Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional items)	(53.58)	(86.04)	57.96	(290.96)
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(53.58)	(86.04)	57.96	(290.96)
Reserves (excluding Revaluation Reserve)	-	-	-	11,903.88
Face Value of Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each) (not annualised)	16,186.37	16,186.37	16,186.37	16,186.37
Basic & Diluted Earning Per Share (of Rs. 10/- each not annualised)	(0.03)	(0.05)	0.04	(0.18)

Notes:
 1) The above is an extract of the detailed format of Quarter ended 30th June 2020 Financial Results filed with the Stock Exchange under the Regulation 33 of the of the SEBI (Listing and Other Disclosure Requirement) Regulations, 2015. The full format of the Quarter ended 30th June 2020 Financial Results is available on the Company's Website (www.svcindustriesltd.com) and Stock Exchange website (www.bseindia.com).
 2) Previous period figures have been regrouped / reclassified, wherever necessary.

For SVC Industries Limited
 (Formerly SVC Superchem Limited)
 Sd/-
 Director

Place: Mumbai
 Date : 15/09/2020

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))
 Before the Competent Authority/District Deputy Registrar, Co-operative Societies,
 Mumbai City (4)Bhandari Co-op.Bank building, 2nd floor, P.L.Kale Garaji Marg,
 Dadar (West), Mumbai-400028.

No.DDR-4/Mem./ deemed conveyance/Notice/ 11/3/2020 Date: 4/9/2020

Application as 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963
Deemed Conveyance Application Public Notice No. 111 of 2020

Akshay Apartment Co-operative Housing Society Ltd., Naik Wadi, Jajprakash Road, Goregaon (East), Mumbai - 400 055. Applicant Versus 1.Sri.Lakshmi Ramkrishna Naik, 2.Sri. Dattatraya Ramkrishna Naik, 3.Sri. Prakash Ramkrishna Naik, 4. Sri. Balkrishna Ramkrishna Naik, 5.Sri. Prakash Ramkrishna Naik, Legal heir of Late Ramkrishna Naik and Late Indumati Ramkrishna Naik and co-owner, All having common address at: Tendulkar Wadi, 146, Vasudev Ashram, Aarey Road, Goregaon (East), Mumbai - 400 063, & Sri. Balkrishna Ramkrishna Naik (Legal heir of Late Ramkrishna Naik and Late Indumati Ramkrishna Naik and co-owner), 102, Akshay Apartment, Off. Aarey Road, Nakwad, Goregaon (East), Mumbai - 400 063, 7. Sri. Dattatraya Ramkrishna Naik (Since Deceased) His Legal Heirs, a.Sri.Darshana B. Naik (Widow of Sri.Dattatraya Ramkrishna Naik), b.Sri.Sujata R. Thakur (Daughter of Sri. Dattatraya Ramkrishna Naik), c.Sri.Pragati S. Tiwolkar (Daughter of Sri. Dattatraya Ramkrishna Naik), d.Sri. Vaidhyan B. Naik (Son of Sri. Dattatraya Ramkrishna Naik). All having common address at: Tendulkar Wadi, 146, Vasudev Ashram, Aarey Road, Goregaon (East), Mumbai - 400 063, & Mrs. Wimala & Company (A Registered Partnership Firm) Sharma Industrial Estate, Greenpark (East), Mumbai - 400 063 And Plot No. 113, Sharma Seeta, Matunga, Mumbai - 400 019, Represented through its partners, K/Smt. Wimaladevi Sharma (W/o Shantaprasad Sharma), (Since deceased) Her Legal heir (a) Mr. Ajay Sharma (Son of Late Sri. Wimaladevi Sharma), K/Sri. Sunilshiladevi (W/o Suryaprasad Sharma), K/Sri. Sant. Umashiladevi (W/o Kamalprasad Sharma) All having common address at: Sharma Industrial Estate Goregaon (East), Mumbai - 400 063 And Plot No.113, Sharma Seeta, Matunga, Mumbai - 400 019, 9. Shree Sai Samarth Co-operative Housing Society Ltd., Building No. 3, Jajprakash Road, Goregaon (East), Mumbai - 400 063, 10. Mrs. Shree Swarni Samarth Developer, Parvati Niwas, Opp. Ramoji Church, Vase - 101301, District-Thane, through its partner, H/O Chandrabekhar Shantaram Dhuri, 10th Dhill Shaukar Chaudhari, 10(C) Sudhir Kashinath Dhuri, 10(D) Prakash Madhusudan Potdar All having common address at: Parvati Niwas, Opp. Ramoji Church, Vase - 101301, District - Thane. H. M/s. Bharat Builders through its partners: H/O Devaji Ghatalai Jain, H/O Prakash Madhusudan Potdar, H/O Mangal Patralai Jain, H/O Vinodkumar Devaji Jain. All having common address at: H. 6d Floor, Potdar House, Near Pandey Church, Vase - 401307, District-Thane. Opponents and those whose interests have vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.

Description of the Property :-

C.V.S. No.	Claimed Area
216 (Village- Palahdi)	The land/area comprising 811 square meters bearing UTS No.216 of Village - Palahdi, Goregaon East, out of the land area measuring 3013.7 square meters bearing UTS No.216 of Village-Palahdi, District East, Taluka - Borevali Withn Greater Bombay City and in the Registration Sub-District Bhandra, District Bombay City and Suburban situated at Tendulkar Wadi, 146, Vasudev Ashram, Aarey Road, Goregaon (East), Mumbai - 400 063, along with the building standing there on.

The hearing in the above case has been fixed on 29.09.2020 at 05.00 p.m.
 District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4),
 Bhandari Co-op.Bank building, 2nd floor, P.L.Kale Garaji Marg,
 Dadar (West), Mumbai-400028

Sd/-
 (Dr. Kishor Munde)
 District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4)
 Competent Authority U/S 5A of the 300FA, 1963.

नवी मुंबई महानगरपालिका

विद्युत विभाग
 शाहीपट्टण
 केव निविदा प्रकल्प क्र. का. अ. (नि- 17/ 18 /2020-2021)

नवी मुंबई महानगरपालिकेत सर्व विद्युतकरीत विविध कलाच्या निविदा प्रकल्पे अर्जित पराक्रमात व तत्पश्चात आपल्यासाठी Nexteender (I) Pvt. नवी मुंबई महानगरपालिकेत अगुणी कंपन्यांकडून खालील कलाकरीत Online केवनिविदा मागविण्यात येत आहे. Ltd. ई-टेंडरिंग संकल्प प्रणाली (E-tendering) कलाकरीत करण्यात आलेली आहे. या प्रकल्पे 03 लाख किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचे कलाकरीत सर्व कंपन्यांकडून व पुरवठादार यांना ई-टेंडरिंग प्रणाली मधुनच (इंटरनेटद्वारे) निविदा खरेदी करावयाच्या आहेत. सदर कलाकरीत संविन्त तपशील खालीलप्रमाणे आहे

कलाकरीत नं. - कलाकरीत स्वरूप/वर्गीकरण
 अंदाजपत्रकित रक्कम रु. 8,61,495/-
 इतरा अंदाजित रक्कम रु. 8,700/-
 को-क निविदेची रक्कम रु. 500/-
 कलाकरीत करवणी - 15 दिवस

निविदा प्रकल्प ई-टेंडरिंग (E-tendering) संकल्प प्रणालीच्या <https://organizations.maharashtra.nextprocure.in> या संकेत स्थळावर व नमुनापत्रका (www.nmmc.gov.in) संकेत स्थळावर प्राप्त व्हेलत. निविदेचे सादरीकरण खालील तपत्रक नमुद केवनिविदा <https://organizations.maharashtra.nextprocure.in> या संकेत स्थळावर Online करणावे आहे.

ई-निविदा प्रकल्प तपशील

ई-निविदा विधी व अरणे (Upload) व	दिनांक	वेळ
ई-निविदा सादरीकरण (submission)	दिनांक : 21/ 09/2020,	वेळी दुपारी 15.00 वाजेपर्यंत
कलाकरीत	दिनांक : 21/ 09 /2020,	दुपारी 16.00 वाजता सकय झाल्यास

BANK NAME	STATE BANK OF INDIA
ACCOUNT NAME	NMMC
BRANCH NAME	NMMC
ACCOUNT NO	5400000098
IFSC CODE	SBI00041078

निविदाकर्त्यांनी कोटी निविदा करणे की, इतरा अंदाजित रक्कम व सेवा शुल्क अंमलांतून पर्यंत वेळेद्वारे करावयाचे आहे. वरील नमुद सर्व शुल्क कोवकराची वेळेचे अर्जित करणे, क्रेडिट करणे अथवा नेट बँकिंग मार्फत करावया करत व्हेत. निविदा करणे की शुल्क नमुनापत्रके सेवा निविदा निविदाकरणे जाणवत नाही, कोटी निविदाकरणेने नुद व्हावी. कोवतीही निविदा स्वीकारणे अथवा नकारण्याच्या अधिकार मा. अनुकृत, नवी मुंबई महानगरपालिका कोटी राखून ठेवता आहे

नवी मुंबई महानगरपालिका
 कोवतीही अधिकृत (विद्युत) परिसर-1
 नवी मुंबई महानगरपालिका

Date: 14/09/2020

STEEL CITY SECURITIES LIMITED
 (CIN: L67120AP1995PLC019521)
 Regd. Off: 49-52-54, Shanthipuram, Visakhapatnam - 530016 Ph: 0891-2563581
 Website: www.steelcitynettrade.com; Email: ramu.n@steelcitynettrade.com

NOTICE TO EQUITY SHAREHOLDERS OF THE COMPANY

This notice is published pursuant to the provisions of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules") notified by the Ministry of Corporate Affairs. The rules inter alia contain provisions for transfer of all shares in respect of which Dividend has not been claimed by the Shareholders for Seven (7) immediately preceding consecutive years or more in the name of Investor Education and Protection Fund ("IEPF") Suspense Account.

Complying with the requirements set out in the Rules, all Shares in respect of which Interim Dividend for the Financial Year 2019-20 is due for transfer and the Company has simultaneously communicated to the concerned Shareholders individually whose Shares are liable to be transferred to IEPF Suspense Account under the said Rules for taking appropriate actions) at their latest available address.

The Company has also uploaded the details of such Shareholders and Shares due for transfer to IEPF Suspense Account on the Website of the Company i.e., www.steelcitynettrade.com. Shareholders are requested to refer the investors section on the website of the Company to verify the details of the Unclaimed Dividend and the Shares liable to be transferred to IEPF Suspense Account.

In case the Company does not receive any communication from the concerned Shareholders on or before 17th October, 2020, Shareholders may note that such Shares shall be transferred to the IEPF Suspense Account including all benefits accruing on such shares if any, can be claimed back by them from IEPF authority after following the procedure laid down in the rules.

In case of any queries, please contact the Company or the Registrar and Share Transfer Agent at the below mentioned address/mail/contact no:

Srividya M. Company Secretary
 Steel City Securities Limited
 49-52-54, Shanthipuram, Visakhapatnam- 530 016
 Andhra Pradesh. Ph: 0891-2563581, 98488 42720
 Email: investorrelations@steelcitynettrade.com

Bighare Services Private Limited
 1st Floor, Bharat Tin Works Building,
 Opp. Vasant Oasis Apartments, Marol Maroshi Road,
 Andheri (E), Mumbai - 400059 Ph: 040-23374957
 Email: bsshyd@bighareonline.com

For STEEL CITY SECURITIES LIMITED
 Sd/- SRIVIDYA M
 Company Secretary & Compliance Officer

Place: Visakhapatnam
 Date: 16.09.2020

SHIVOM INVESTMENT & CONSULTANCY LIMITED
 Regd. Off.: 8, Shaniya Enclave, 4th Floor, V.P.Road, Vile Parle (West), Mumbai-400056
 CIN - L74140M1990PLC300881, Tele : +91 823038374
 Email id : shivomic@shivomic.com, Website : www.shivominvestmentconsultancylimited.in
 Statement of Standalone Unaudited Financial Results for the Quarter Ended 30th June, 2020

Sl. No.	Particulars	Quarter ended		Year ended 31-03-2020
		Quarter ended 30-06-2020 Unaudited	Quarter ended 31-03-2020 Audited*	
1	Income			
a	Revenue from operations	168.33	116.71	205.90
b	Other income	0.33	4.72	5.04
	Total income	168.66	121.43	205.90
2	Expenses			
a	Cost of materials consumed	-	-	-
b	Purchases of stock-in-trade	-	-	-
c	Changes in inventories of finished goods, work-in-progress and stock-in-trade	-	-	-
d	Employee benefit expense	0.65	1.87	2.00
e	Finance costs	-	-	-
f	Depreciation, depletion and amortisation expense	-	-	138.97
g	Diminished Value of Financial Securities	-	-	-
h	Other Expenses	7.94	6.94	8.99
i	Bad Debts	-	583.77	-
	Total expenses	8.59	592.57	149.96
3	Total profit / (loss) before exceptional items and tax	158.04	(471.14)	55.93
4	Exceptional items	-	-	-
5	Total profit before tax	158.04	(471.14)	55.93
6	Tax expenses			
a	Current tax	(39.78)	-	-
b	Deferred tax	-	12.50	(34.29)
c	MAT Credit	-	-	-
	Total tax expenses	(39.78)	12.50	(34.29)
7	Net Profit Loss for the period from continuing operations	118.27	(458.63)	55.93
8	Profit (loss) from discontinued operations before tax	-	-	-
9	Tax expense of discontinued operations	-	-	-
10	Net profit (loss) from discontinued operation after tax	-	-	-
11	Total profit (loss) for period	118.27	(458.63)	55.93
12	Other comprehensive income net of taxes	-	-	-
13	Total Comprehensive Income for the period	118.27	(458.63)	55.93
14	Details of equity share capital			
a	Paid-up equity share capital	6995.13	6995.13	6995.13
b	Face value of equity share capital	10.00	10.00	10.00
15	Reserves excluding revaluation reserve			
A	Earnings per equity share for continuing operations			
i	Basic earnings (loss) per share from continuing operations	0.17	(0.66)	0.08
ii	Diluted earnings (loss) per share from continuing operations	0.17	(0.66)	0.08
B	Earnings per equity share for discontinued operations			
i	Basic earnings (loss) per share from discontinued operations			
ii	Diluted earnings (loss) per share from discontinued operations			
C	Earnings per equity share			
i	Basic earnings (loss) per share from continuing and discontinued operations	0.17	(0.66)	0.08
ii	Diluted earnings (loss) per share from continuing and discontinued operations	0.17	(0.66)	0.08

NOTES:
 1. Above results were reviewed by Audit Committee and taken on record by Board of Directors in meeting held on 15th September, 2020. The statutory auditors of the company have carried out a limited review of the result for the quarter ended June 30, 2020.
 2. The financial results of the company have been prepared in accordance with Indian Accounting Standards (IndAS) notified under the (Indian Accounting Standard) Rules, 2015.
 3. The current value of shares/investments have not been ascertained/yet to be ascertained and hence the effect of the same has not been reflected in the financials. Management believes that there will not be any material impact in respect of shares/investments on the statement of profit & loss & balance sheet as at 30th June 2020.
 4. During the financial year 2018-19, fraudulent transactions had been detected in many bank transactions in Current Account Number 00080350002341 with HDFC Bank. Payments amounting to Rupees 60,07,10,000/- (Rupees Sixty Crores Lakhs & Ten thousand) towards Loans and Advances was made and given to various 25 Parties. On the other hand the Company in the same bank account had also received unsecured loan (ICDS) of Rupees 60,07,10,000/- Rupees Sixty Crores Seven Lakhs & Ten thousand). Entire receipts of this ICDS were from one Company i.e. "Union Tie Up Private Limited" with CIN no. U51909WB2009PTC137340. Both the transactions of receipts & payments were reflected and accounted in books of accounts of the Company in the FY 2018-19 and a corresponding disclosure was made in the audited accounts. All these fraudulent transactions as mentioned above were allegedly carried out by the erstwhile promoters, as they were in the possession of online banking transaction details like PIN and other required passwords details to carry out the transactions digitally. These erstwhile promoters had entered in to such banking transactions by passing illegal Board Resolution and fraudulently signed the Board Resolutions for Director Mr. Varun Aghara. Later on, the Company has filed Police Complaint with Santacruz Police Station, Mumbai and the matter is still under investigation.
 5. Since, the outbreak of COVID-19 pandemic has impacted most of the countries, including India and is causing disturbance and slowdown of economic activity. Accordingly, the operation of the Company also impacted. The impact is dependent on the spread of Covid-19, steps taken by the government to mitigate the economic impact, and the time it takes for economic activities to resume at normal levels. The Company will continue to efforts towards achieving normalized level of operation, depending upon prevailing situation and government directions.
 6. *The figures for the quarter ended March 31, 2020 are the balancing figures between aud

